

VEDL/Sec./SE/22-23/235

March 30, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001 National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 500295 Scrip Code: VEDL

Sub: Newspaper Advertisement for Postal Ballot

Dear Sir / Madam,

In continuation to our letter no. VEDL/Sec/SE/22-23/234 dated March 29, 2023, and pursuant to Regulation 30 and 47 read with Para A of Schedule III Part A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement published today i.e. March 30, 2023, with regard to the completion of dispatch of Postal Ballot Notice as per below details:

S. No. Newspaper		Edition and Language		
1 Financial Express		All Editions in English Language		
·		Mumbai in Marathi Language		

The copies of are also made available on the website of the Company and can be accessed at https://www.vedantalimited.com/

Request you to kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully, For Vedanta Limited

Prerna Halwasiya Company Secretary & Compliance Officer ACS: 20856

Encl: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530

Axis Bank sees final rate hike in April

THE RESERVE BANK of India (RBI) may ITE RESERVE BANK OI India (RBI) may go for a final 25-bps increase in the current rate-hike cycle next week and a reduction would come in only by the end of third quarter of FY24, chief economist at Axis Bank Saugata Bhattacharya said on Wednesday.

"I am leaning towards a further and

final 0.25 percentage point hike in rates," Bhattacharya said at a press conrates, 'Bhatriacharya said at a press con-ference, adding that the hike will tame the stubbornly-high core inflation. He also said the slowdown in growth visi-ble in anecdotal evidence at present, coupled with some cool down in infla-tion, should prompt the monetary pol-icy committee to cut rates by the end of the third quarter of the next finan-cial year.

Stampede

CORRIGENDUM TO THE NOTICE OF POSTAL BALLOT DATED JANUARY 23, 2023 OF THE FINANCIAL YEAR 2022-23 Stempode Capital Limited ("the Company") used the foliose of postal Ballet (Prioticy Technology, 2 to the member of the Company on Tuesday, January 24, 2023, and Contigendum on February 17, 2023. Subsequent to the Circulation and Publication of the same, the Company deemed it appropriate to comercific Explanatory Solationer to the Nation of Postal Publication of the same, the Company deemed it appropriate to comercific Explanatory Solationer to the Nation of Postal Publication of the same, the Company deemed it appropriate to comercific Explanatory Solationer (which is detended by Solation Exchanges using the processing of the application of the principal accordance of the Company of the Postal Publication of the Company of the Application of the Postal Publication of the Company of the Application of the Postal Publication of the Company of the Postal Publication of the Post

	Names of Investor	es of Investor Pre-Preferential Allotn		tment Preferential Allotment	Post-Preferential Allotment	
	The second secon	No. of SharesHeld	% Held		No. of SharesHeld	% Held
	Rumit Agrawal	25,50,000	0.89	Equity: 25,00,000	Equity: 50,50,000	1.2
ĠĬ,	details of the lender no	med 'Uppalapati Finserv	Private Lin	item No. 03 & 04 to the No lited" has been updated as	follows:	
61			Private Lin			
61	details of the lender no	med 'Uppalapati Finserv	Private Lin	nited" has been updated as	follows:	

■ INTERMEDIARIES MAY ASK FOR HIGHER COMMISSIONS

Life insurers' distribution cost may rise

WITH INSURERS NOW having the flexibility to pay commissions to agents as per the new Irdai regulations on commission and expenses of management, distribution costs of life insurance companies are likely to go up as intermediaries mayask for higher commission for product distribution.

may ask for higher commission for product distribution.
Distribution cost for life insurers, which are not promoted by banks, may see a substantial rise on higher commission payouts, while those promoted by banks are likely to witness a lesser impact.
"Distribution cost of life insurance companies will definitely go up due to higher commission payable to intermediaries under the overall cap on expenses of

payable to intermediaries under the overall cap on expenses of management. Now, as there will be no cap on commission payments in different lines of business, inter-mediaries may demand more pay-out as commissions for product distribution. Insurance companies with cap the most between the sur-tified of the commissions of the com-servation of the commission of the com-panies which can the un with one nies which can tie up with one institution," a senior official at a life insurance company said. "Banks, which are promoters or

"Banks, which are promoters or shareholders of insurance compa-nies, will realise the importance of value creation, which will always be substantially more than what will be the commission trade-off. As a result, the impact on such insur-ance companies might be lesser. However, some other banks, which

are not promoters or shareholders of insurance companies, may ask for higher commissions for ban-cassurance partnerships from those insurers. Os, osome insurers, cosome insurer companies will be willing to pay them more. That is how the life insurance industry will pan out going forward, "the official told FE.

According to industry insiders, as the companies may need to

According to industry insiders, insurance companies may need to pay higher commission to agents and intermediaries for pushing new products and more penetration to gain market shares in the competitive environment.

"Freeing up of the commission cap raises the question – if this could trigger a 'commission war'especially by unlisted players, who have no pressure to show profitability but are focused on gaining

have no pressure to show prof-itability but are focused on gaining market thare and get a foothold in the cettor. This 'commission war'-led pressure on listed life and gen-eral insurers adds further worry to the listed life and general insurers' share price that have been under pressure amid a difficult macro-economic environment and adversely changing, regulatory. adversely changing regulatory

(especially taxation) environment. In this backdrop, insurance stocks will remain range bound despite the valuation turning attractive," Emkay Global Financial Services said in a note.

Commission payouts by HDFC Commission payouts by HDFC Life Insurance and Max Life Insurance have been on the higher side among listed players, and

side among listed players, and hence, they see relatively lower risk from aggressive unlisted players competing, according to the Emkay's note.

"However, SBI Life and IPRU (ICICI Prudential Life) have enjoyed favourable commission rate and exclusivity in their key banca (bancassurance) channel. Increased banca partnership limit and freeing up of commis-sion would mean that there will be a long list of suitors for the or a long list of sultors for the banca partnership of SBI and ICICI Bank, among others, and that might add pressure to either increase commission payouts by SBI Life and IPRU or opening up of their key banca channels, or both, the note added.

NS Kannan, MD & CEO, ICICI

Prudential Life Insurance, said the updated regulations on commission and expenses of management are a welcome change. The increased flexibility incommission illumits will allow insurers to react to market forces in a quicker manner, thereby supporting the Irdai's vision of improving penetration of insurance. The expenses of management have increased allowability in the later years of the policy while limiting expenses in the initial year. This will persuade insurers to work on improving longer them persistency, which, in turn, will improve the custome proposition as well as the company's position as well as the company's position as well as the company's most including the province of the pro

moving from a rule-based regula-tory regime to a principle-based tory regime to a principle-based regulatory regime, said IndiaFirst Life Insurance deputy CEO Rushabh Gandhi. "This augurs well for the industry at large and will play an important role in realising the vision of 'Insurance for All' by 2047."
"Insurance companies will decide on how to manage expenses of management under the overall limit. They have flexibility now on how much they will pay as com-

limit. They have flexibility now on how much they will pay as commission. They may give extra commission to intermediaries when they want to penetrate more. Then they may incur a higher cost. However, they will have to manage the distribution cost within the overall limit on expenses of management, said Bahroze Kamdin, partner. Deloitte India. ner. Deloitte India.

FROM THE FRONT PAGE

NCLAT upholds penalty for Google

PEHALLY IOF GOOGIE
THE CCI DIRECTIONS that
Googlewill not offer incentives
to OEMs for ensuring exclusivity for its search services; it will
not impose anti-fragmentation obligations on OEMs; and
it will not incentivise OEMs for not selling smart devices based on Android forks were also upheld. Simply put, out of the 10 directions issued by the CCI 10 directions issued by the CCI
to Google on October 20, 2022,
the NCLAT has upheld six and
modified four. This would give
an opportunity to both CCI and
Google to appeal against the
order in the Supreme Court.
"We are grateful for the
opportunity given by the
NCLAT to make our case. We are

NČLAT to make our case. We are reviewing the order and evalu-ating our legal options," a Google spokesperson said soon after the order.

"NCLAT seems to have taken a balanced view by adopting an 'effects analysis', approach and has taken care of interests of all the stakehold-res," said GR Bhatia nartners. ers," said GR Bhatia, partner at Luthra and Luthra Law Offices India.

India.

Google was in January
directed by the SC to deposit
10% of the penalty amount. It
will now have to deposit the
balance in 30 days. The CCI had
imposed a ₹1,337,76-crore
penalty on Google in October
2022 for abusing its dominant
position in multiple markets in
the Android mobile device
consistent.

NMDC Limited

Injy Noi-NGCostnets/HMMO/LTD/DGM/2223/27/189 based 30/03/23/25/ Detect A, "MAMARTAN" Public Sector Company under Mindre of Long Holland (Long Holland Hollan

PRESS NOTIFICATION

nsent basis at uonimata, unst. seitaty, karmataka state – 543 Tr.8.
de detailed NHT and Bd documents can be viewed and/or downloaded froi
03/2023 to 28/04/2023 from following website links;
NMDC website - https://mmdcportals.mmdc.co.in/mmdclender
Central Public Procurement portal-https://www.eprocure.gov.ir
epublish/app and search insender through tender enquiry number

MSTC Portal - portal https://www.mstcecommerce.com eprochome/nmdc/ eprochomal mindel
for accessing the bid document from MSTC portal, bidders to visit MSTC
for accessing the bid document from MSTC portal, bidders to visit MSTC
website (use Microsoft Edge browser for compatibility) and search Tende
fevent No. MMDC/MOT0622232SETTOM
bidders are requested to submit their bids online through MSTC Portal. The
details of submission of bid through online are given in Time. Bidders or
regular basis are required to visit the NMDCS website/CPP Portal/MSTC
Portal for comigendum, famy, at a fluxing date.

wedanta

VEDANTA LIMITED

Lorporate Avenue, Atul Projects, Chakala +91 22 6643 4530, Email ID: comp.sect/

NOTICE OF POSTAL BALLOT

Sr. no.	Agenda of the Notice	Resolution
1.	Re-appointment of Ms. Padmini Sekhsaria (DIN: 00046486) as a Non-Executive Independent Director for a second and final term of two (2) years effective from February 05, 2023 to February 04, 2025; and	Special
2.	Re-appointment of Mr. Dindayal Jalan (DIN: 00006882) as a Non-Executive Independent Director for a second and final term of three (3) years effective from April 01, 2023 to March 31, 2026.	Special

The Company has sent the observation Notice electronically to those Marribus shore narrae appear in the Register of Members Register of Beneficies (Owner Institution for the Decoplosines and not exact did to the ... Freinja Memor 24, 2023 (Cardelff Data in Register of Sembers) or the could not the Depositories (Parcial Memor) exclusions and whose e-mail address is registered with the Company Mis. KFIn Technologies Limited (KFEnr) Depositories (Papealogy) ePrincipant and the semants have normalized on Mantz-23, 2023.

The voting rights of the members shall be in proportion to their shares of the past-up equity share capital of the Company as on the Cut of Data is, observed friftings March 24, 2023.

If Date is, closure of Fridgy, March 24, 2023.

"If Date is, closure of Fridgy, March 24, 2023.

"Insulant to Section 19 as on 11 of the Companies Act, 2013 ("the Act") and other applicable provisions of the Act read with Pub 22 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable rules made thereunder, Secretarias and Secretarias of Index, Secretarias of In

From 9:00 a.m. (IST) on Thursday, March 30, 2023		
Upto 5:00 p.m. (IST) on Friday, April 28, 2023		

एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited

পোনা প্রাপ্তির (আনভিত্র ১৯৮৮) (দারে মংকাং থ্র জিদাবর प्रदेश মংকাং কা ম্বরুব্য ব্যক্ষণ) (A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) An ISO 9001:2015 Company, A Mini Ratna & Sche CIN No. L40101HP1886G01008409

CAREER OPPORTUNITY IN A GROWING ORGANISATION

CAREER: OPPORTUNITY IN A GROWING ORGANISATION

Advt. No. 1102023

SUN Limited, a Mini Ratna, Category-I and Schedule – "X CPSE under administrative control of Ministry of Power, Govt. of India, was incorporated on May 24, 1888 as a joint venture of the Coverment of India and the Government of Himachail Pradesh. Beginning with a single project and Coverment of India and the Government of India and India an

Full time regular Degree in Electrical/ Electrical & Elect-ronics Engineering from a recognized University / Institute of India

Full time regular Degree in Mechanical Engineering from a

Commencement of Online Registration for submitting applications

& AGE REQUIREMENTS

Field Enginee

2. Field Enginee

Field Engineer
 (Civil)

Company Secretary & Compliance Officer ACS No.: 20856

Minimum post qualification relevant executive Experience

14 years of post-qualification execution execution of post-qualification execution and post-qualification execution execut

experience in Solar Power-1Post
10 years of post-qualification executive
experience in Solar Power-4 Posts
6 years of post-qualification executive
experience in Solar Power-4 Posts / in
Wind Power-3 Posts

Wind Power-3 Posts
14 years of post-qualification executive experience in Solar Power-2 Posts
10 years of post-qualification executive years of post-qualification executive 36 years of post-qualification executive 37 years of post-qualification executive years of post-qualification executive years of post-qualification executive years of post-qualification executive years of yea

PPFAS Mutual Fund

PPFAS Asset Management Private Limited
(Investment Manager to PPFAS Mutual Fund)
Registered Office: - 1872, Ber Floor, sokhar Bhavan, Rammath Goenka Marg,
230 Nariman Point, Mumbai - 400 021, INDIA. Tal: 192 £ 140 6555 Fax: 91 22 £ 140 6590.
E-mail: mf@ppfas.com. Website: www.amc.ppfas.com CIN No: - U65100MH2011PTC220623

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF ALL EXISTING SCHEMES OF PPFAS MUTUAL FUND AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PPFAS MUTUAL FUND

Addition to the List of Branches/ISCs

nvestors/Unitholders are requested to note that with a view to increase the network and enhance the service evels for investors, PPFAS Mutual Fund ("PPFAS MF") hereby declare the launch of following new branch office This branch will be termed as "Investor Service Center (ISC)", with effect from April 1, 2023.

PPFAS Asset Management Private Limited
Pavanveer Square, Unit No. 303, 3rd Floor, Behind Jagdish Farsan, Near Malhar Point
Old Padra Road, Vadodara - 390007

This branch is not an Official Point of Acceptance of Transactions ("OPAT") for the Schemes of PPFAS Mutual Fund. This addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Documer and Key Information Memorandum issued for respective schemes, read with the addenda issued from time to time

For PPFAS Asset Management Private Limited (Investment Manager to PPFAS Mutual Fund)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



हर एक काम देश के नाम

orfurther clarification, the following can be contacted— ihief General Manager (Contracts), NMDC Imitted, Hyderabad, Iax No. 040 – 2355 4746, Telephone No. 040 – 23532800, mail: contracts@nmdc.co.in For and on behalf of NMDC Ltd. Chief General Manager (Contracts)

Dalmia OCL

DALMIA BHARAT REFRACTORIES LIMITED

P.O. Kallakudi, Tiruchirappsii, 7100, E-mail: steeil@dalmiarf.com cl.com. CIN: L26100TN2006PLC061254

NOTICE OF THE 1STEXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

the Notice data March 29, 2023.

In terms of the applicable provisions of the Companes Act, 2013 (the 'Act') and circulars conflication issued by the Ministry of Corporate Affairs (McA') from time to time and some confliction issued by the Ministry of Corporate Affairs (McA') from time to time and the same confliction is used by the Ministry of Corporate Affairs (McA') from time to time and the same confliction of the Corporate Affairs (McA') from the Corporate Affairs (McA') f

- BEAM.

 BEAM of the state of the

DATASOFT APPLICATION SOFTWARE (INDIA) LIMITED

Phone: 091-90809 2

Notice of the 30th Annual General Meeting of the Company, Book Closure and E-voting

- tione or the South Aminate Varietal meeting of the Company, book violate and 2-Vorting to the South Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Monday, 17th April, 2023 at 12.00 PM. Through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ((DAVM)) to transact the ordinary businesses as set out in the notice of AGM.

 As per SEBI Diroular dated 12th May, 2020, Physical Copy of the Annual Report for the 30th AGM inter-aila is not required to be sent, therefore Annual Report is being sent only through electronic mode to those Members as on 17th March, 2020, whose small addresses are registered with the Company ("Depositories, Members whose E-mail to its not registered (problem Com registered) produced come register of produced come register of produced come register of produced come registered (produced come registered) produced their or mail addresses.
- The Notice of 30th AGM and Annual Report for Financial Year 2021-22 will also be made available on the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com
- Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and as per Regulation 42 of SEH (LODR) Regulations, 2015, the register of Members and Share Transfe Book of the Company will errainal closed from Monday, 10th April, 2023 to Monday, 17th April, 2023 (both days inclusive) for purpose of 30th Annual General Meetling.
- inclusive) for purpose of 30th Annual General Meeting.

 As per Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and clause 44 of SEB (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the members the facility cost active rives electronically from a place other than the venue of the AGM (remote E-voting) on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of National Securities Depository Limited as the E-voting agency, All the members are informed that,
- A. The Ordinary Businesses as set out in the notice of AGM may be transacted through voting by electronic mean

- The company has appointed W/s. Gaurav Bachani & Associates, Company Secretaries, Ahmedabad, as th Scrutinizer to scrutinise the E-voting process in fair and transparent manner.
- Any Query or grievance connected with the remote evoling may be addressed to the Company Secretary of the Company at E-mail nandamac@colymatech.in or you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-volting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1 3000-222-990 for any further clarification.

Place: Oragadam Date: 20th March, 2023



35 years











- B. The remote e-voting shall commence on 14th April, 2023 at 09:00 A.M. & shall end on 16th April, 2023 at 05:00 PM
- C. The cut-off date for determining the eligibility to yote by electronic means or at AGM is Monday. 10th April. 2023. C. Interview due to determining diresignating vote by electronic relates or an exist is writing, 1002. Any person, who acquires shares of the Company and the Geome member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date is. Monday, 10th Agril, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evolting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting their you can use your existing user ID and password for casting your vote.
- remote e-voting then you can use your easting user III and password for casting your vote.

 E. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by MED. Laft the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently, by E-voting facility shall be available after AGM for those who have not voted; of the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote spain, and of) a passar whose name is excorded in the register of members of interest of beneficial to a result in the register of members of the register of the register of members of the register of members of the register o

Eswara Rao Nan

New Delhi

-000

SHARED VISION: 5000 MW by2023, 25000 MW by 2030 and 50000 MW by 2040 financialexp.epap.in -

Share Service Certification No. 20, Sairo Share Service Certification of the Society hereby united claims and objections from Claimants' objector for subcrision of the Options share of the Options share of the Options and the Options of the Society of S

Place: Mumbai sdl· THE HONORARY SECRETARY/ CHAJRIMAN / TREASURER, Palm Grove Co-operative Housing Society Ltd. (Registration No.BOMM+SC1/108 of 1986) Sarat Chandra Chatterjee Marg. Santacruz (West), Mumbai - 400054

NOTICE

NOTICE
ST Purpharism P Metry and Smt. Smattlern P. Metry and Smt. Smattlern P. Metry, members of Andheid Vummnagar Con-Pies Soc. Ltd., Anvier Certificate No. 98, have exparted or Certificate No. 98, have exparted or Smt. Policy of Smt. Policy of

Misty Ms. Sheelal Raigesh Mistry, Mr. Friant Raigesh Mistry the lagh lesh soft the darkerated deceased in favour of Msr. Kajalesh Mistry the legal heirs of the darkerated deceased in favour of Msr. Kajalesh R. Mistry, Sandar M. Mistry, Winds chairs or objections from the heir or heirs or objections from the heir objections of the society of the heir objections of the society of the heir objections are received within the period prescribed above, the Society N and Society Mistry of the Society will be free to deal with the heir objections are received within the period prescribed Society in such manner as is provided upon the Society of the Society will be free to deal with the manner provided upon the Society of the Society will be deal within the manner provided upon the Society will be deal within the manner provided upon the Society of the Society will be deal within the manner provided upon the Society of the Society will be deal within the manner provided under the Byt-Laws of the Society of the Society will be deal within the manner provided upon the Society of the Society will be deal within the manner provided upon the Society of the Society that the deal will be society of the Soc

प्रपत्र क्र.१४ (रेग्युलेशन ३३(२) पहा) रजि. ए/डी, दस्ती द्वारे न झाल्स प्रकाशनाद्वारे वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआस्टी ३) मजला, एमटीएनएल टेलि । मजला, एमटाएनएल टाल एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३ मागणी सूचना

सागणा सूचना इ रिकड्री ऑफ डेक्ट्स ऑड बॅक्रप्ट्सी ऑक्ट १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आवकर अधिनयम, १९६१ च्या इसन्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये आरपी ३५ सन २०२२ आयसीआयसीआय बॅक लिमिटेड

आवसीआयसीआय बँक लिमिटे विरुद्ध श्री संदिप शंकर वाव्हळ व अन्य

ग-४००६०४ **कांचन संदिप वाव्हळ** , न्यू आनंद पार्क, रघुनाथ नगर, वागर्व

१९,७०इ, न्यू आनंद भाक, रदुनाव नगर, वागळ इस्टेंट, ठाणे-४००६०४ बाद्वारं अधिस्चित्र करण्यांत येते की, ओए/९२१/२०१८ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या

२. दुम्झता यहारे ह्या सूचनेच्या प्रामीच्या १५. दिसांत वर्षीत एकम प्रदान करणावी निर्देश रूणाव केते आहेत, क्यूम केल्यास, रिकल्डी आईंक डेट्स ड्या टू व्हेंसा औड कारवाणिकास इंन्टिट्यूमान अन्द्र्याभी वर्षान्त कराती तिमस्य बंद्या अनुष्याभी वर्मुली केती वर्षित. ३. दुम्हाला बाहारे सुनावणीच्या पुढीत तारक्षेत्र विकात त्याच्या वर्ष्मान प्रतिकार प्रामीच एका प्रतिकारकार पोणिश करणवाचे आहेश देण्यांत

वंतात. ४. पुढील कार्यवाहीसाठी २६,०४,२०२३ रोजी दू.०२,३० चा. निम्मस्वाक्षरीकारांसमोर हवर होण्याचे आदेश बाद्वारे तुम्हाला देण्यात येतात. ५. वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा

व्याज (बी) ही सुचना आणि वॉरंट्स् च्या बजावणीच्या व थकताकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय.

०२३ राजा ।दल. रत्नेश कुमार वसुली अधिकारी–॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)



पनवेल महानगरपालिका शहर अभियंता विभाग जाहीर ई-निविदा सूचना

निविदा सुचना क्र. पमपा/बांधकाम/५०२३/प्र.क्र. ०१/७३८/२०२३ दिनांक: २९/०३/२०२३

आयुक्त, पनवेल महानगरपालिका खालील नमूद कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिकु.., रामका महत्त्राराज्या अराजा नमुद्र कामकराता सार्ववानक वायकामे विषया, कहाच साराजीनक वांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको इत्यादी प्रासकीय (निम प्रासकीय (Centra Government/State Government/Government undertaking) विभागत खालील कामासाठी पात्र अनुभर्व ढेकेदाराकडून बी-१ प्रतमान पध्दतीनुसार जाहीर ई-निविदा मागवित आहेत.

अ.क्र.	निविदा क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम (Without GST)
8		पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर, सेक्टर-११, प्लॉट नं. ७४ येथे दैनिक बाजार बांधणे.	२५,१४,७४६/-
	4 00)	A man de de la company de la c	

या कामाच्या ६-।नावदबाबतचा माहता शासनाच्या nttp://manatencers दि. ३०/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात वैईल. संबंधित निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी

(डॉ. प्रशांत रसाळ) अतिरिक्त आयुक्त - । पनवेल महानगरपालिका

👋 vedanta

वेदांता लिमिटेड

ावएन: एतर३२०९एमएच१९६५पीएतसी२९१३९४ ०३, कोपीट अंग्हेन्यु, अनुल ग्रोवेक्स्ट्र्स, चकाला, अंथेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र भारत -२२-६६४३४५३०, **इंग्रेल**: <u>comp.sect@vedanla.co.in</u>, वे**बसाईट**: <u>www.vedanlalimited</u> टपाल मतदानाची सूचना

40-1-40-4	are and a contract of the state	
अनु. क्र.	सूचनेचा विषय	ठराव
死.		
₹.	०५ फेब्रुवारी, २०२३ पासून ०४ फेब्रुवारी, २०२५ पर्यंतचा दोन (२) वर्षांच्या दुसऱ्या आणि अंतिम मुद्रतीसाठी एक विगर	विशेष
	कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून श्रीमती पट्मीनी सेखसरीया (डीआयएन: ०००४६४८६) यांची पुनर्नियुक्ती	
٧.	०१ एप्रिल, २०२३ पास्न ३१ मार्च, २०२३ पर्यंतचा तीन (३) वर्षांच्या दुसऱ्या आणि अंतिम मुदतीसाठी एक बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून श्री. दिनदयाळ जालान (डीआयएन: ००००६८८२) यांची पुनर्नियुक्ती	विशेष

हुक्बम, १२ बार्च, २०१८ ("क्ट. - ऑफ क्रेट") ह्या स्ट.-ऑफ क्रेट रोबीम जांची ग्रवे समासतंत्र्या गेरहसति बिला डिपाडिटरीकसूत प्राप झाल्यारणां डिपाडिटरीकी डेवतेच्या तामाणी सामसंत्र्या नेरिसतीत आसीत आणि न्यांचे १-कित अदेश खेला) में. डिपाट टेक्सीसीबीट तिसिटर 'किंक्सि") [डिपाडिटरी डिपाडिटरी प्रतिस्थितर जीतले आसीतात सामस्त्रीत अपनी क्लिड्सीटरी एटरीसी तोत सूच्या पानती आणि २१ तामे, २०११ वेरी सूचे सेले.

भारतान सहरूपता आधारत बट-औपत र स्ट-जीप हैं र सम्बन्ध मुक्ता, १२ मा त, १२३ जा स्वाधीस क्यांच्या भारता हाताना सम्बाध सह स्वत्य प्रतिकृति के स्वतिकृति के स्वतिकृति

ई-व्होटींगची सुरूवात	गुरुवार, ३० मार्च, २०२३ रोजी स. ९.०० वा. (भाग्रवे) पासून
रिमोट ई-व्होटींगची समाप्ती	शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्वत
	ो वेनसाईट <u>www.vedantalimited.com</u> स्टॉक एक्सचेंजेसच्या वेनसाईटस म्हणजेच नीएसई लिमिटेड अ

नशन्त र-दिन्न एसाचन आफ हावशा (नाम्द्रज्या अनुभ<u>्रम www.bsenna.com</u> भाग <u>www.nsenna.c</u> ता<u>त्र श्रीताल्फ ताला में पहुच उपलच्या आहे. कोपनास्त्री चीकतीच्या वानतीत्र तुन्ही <u>https://evointq.kfintech.com</u> च्या डाऊन्दनीड सेक्शन येथे उपलक् आणि भागधारकांसडी ई-न्होटींग युज्य मेंनुअस्त पाह् शकता. कोपनास्त्री चीकजा/समस्या/तक्रसीच्या वार्त्री प्रीतिहेट, केफिन, सेलेनियम टीवर बी, त्यार्ट ३१ व ३२, गार्वीवोबरती, नानकामणुव, सीरतीममपुत्री मंडत,</u>

Motilal Oswal HOME LOANS मोतीलाल ओस्वाल होम फायजांस लिमिटेड **नोंदणी कार्यालय** : मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला संयानी रोड, परेल एस.टी. डेपो

प्रभादेवी, मुंबई-४०००२५ **ई-मेल** : htqueny@motialoswal.com सुशील ग्रुप बिल्डींग, एफ/पी क्र. ६१/१, ओल्ड ठाणे नाका रोड, एचओसी कॉलनी, ४९०२०६, नवी मुंबई **संपर्क : पांहुरंग दगडू जायव : ९३७२७०४९२९**

कर्जवार/सह-कर्जवार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि खन्कम	स्थावर मालमत्ताचे वर्णन	राखीय रक्कम / इंएमडी आणि इंएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख व चेळ
(कर्ज करार क्र.	१५-०६-२०१७	फ्लॅट क्र. ३०६, बी-विंग,	सखीव स्वकम :	२९/०४/२०२३
LXPEN00315-160007292	रोजीस	तिसरा मजला, ॲबी	रु. ५,००,०००/-	वेळ : स. ११.३०
शाखा: पेण	रु.१६,२६,८१०/-	अपार्टमेंट, गाव वांगणी गट	(स्पये पाच लाख मात्र)	ते दुपारी १२.००
कर्जदार: राजेश स्मेश	(रूपये सोळा लाख	क्र. १३९, सर्व्हें क्र. ५०.	ईएमडी : रु. ५०,०००/-	वा.पर्यंत
देवरुखकर सह-कर्जदार: रमेश वासुदेव देवरुखकर	सब्बीस हजार आठशे दहा मात्र)	डॉल्फिन शाळेच्या बाजूला, ठाणे- ४२१३०१. महाराष्ट्र	(रुपये पन्नास हजार मात्र) ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीखः २७/०४/२०२३	(५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)
(कर्ज करार क्र.	२५-०४-२०१८	फ्लॅट क्र. २०३, दुसरा	राखीव रक्कम :	२९/०४/२०२३
LXPEN00315-160019613	रोजीस	मजला, बी-विंग, गट क्र.	इ. ४,००,०००/-	बेळ : दुपारी
शाखा: पेण	रु.११,२४,८७७/-	१३९ सब्हें नं.५०, हिस्सा	(रुपये चार लाख मात्र)	१२.०० ते दुपारी
कर्जदार: युनुस फकीर	(रूपये अकरा लाख		ईएमडी : ह. ४०,०००/-	१२.३० वा.पर्यंत
मोहम्मद शेख	चीवीस हजार		(रुपये चाळीस हजार मात्र)	(५ मिनिटांच्या
सह-कर्जदार: मुदस्सरा यूनुस	आठशे सत्याहत्तर		ईएमडी सादर करण्याची अंतिम	अमर्यादित
शेख	मात्र)		तारीख: २१५/०४/२०२३	विस्तारासह)

सार - वाराण, अवस्तार हा स्वार क्षेत्र स्वार स्व

ार रूप. टिक्तर प्रकाशित करण्यात आलेले आहे. https://motilaoswalhf.com.equction-pdf हम्प्याती की सुरक्षित अनको अर्थ कर्जवर/आसीनदार/आरणकरण्यात सर्थीड/ रीजस्टर्ड पोस्ट्युरे विक्री नोटीस बजावत आहेत न डाल्यास किंकी तरीसीचे स्वर प्रकाशन सेवा पर्याच स्कृत गृहित अरणवार वेडेंग

ठिकाण: मुंबई दिनांक:३०.०३.२०२३ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. जाहीर सूचना

शिवाई गृहानीर्माण सहकारा ७२ छेडानगर, चेंबूर, मुंबई ४००

मंबर्ड येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील नादारी मधील

. मदार नादारी न्यायालयाने १० मार्च, ०२३ रोजीस नादारी याचिका क्र. ४ तन २०२२ मध्ये खाली वर्णन केले र्ज्जदारांना नादार म्हणून न्यायनिर्णित

नादारी याचिका क्र. ४ सन २०२२

१) एन आर. पॅकेजिंग इंडस्ट्रीज सर्वेह क. ८७५/१/ र, ग्लु. . मिल कंपाऊंड, एएमएलआय, सिल्वासा ३९६ २३० (डी आणि एनएच) तसेच त्यांचा पता बेथे ७८४१, ए. सी. जे. इमारत क्र. ३, एम. जोशी रोड, दादर (पूर्व), मुंबई ...कर्जदार सर्व्हे क्र. ८७५/१/२, भिकुजी राईस

४०००१४. ...कजदार विकास गौरीशंकर झुनझुनवाला यांनी याचिका १५ मार्च, २०२२ रोजी ह्या नामदार न्यायालयात सादर केली. ...याचिकाकर्ते धनको

दिनांक : २७ मार्च, २०२३

सही/-श्री. डी. आर. तळेकर प्रभारी नादारी प्रबंधक, उच्च न्यायालय, मंबई

वसुली अधिकारी, सहकारी विभाग मुंबई यांच्या कार्यालया समक्ष ही ग्रेटर बॉम्बे को- ऑपोटिव्ह बँक लि. च्या आवरांत

-१२ (डी-२) पहा)

DSP MUTUAL FUND

Ruby Banquet, Chulne, Vasai-Virar Road, Vasai West - 401 202. 10:30 am Sunday, 2rd April, 2023

च्या सर्व नव्या माहितीसाठी dspim.com/IAP वर मेट या आणि इतर सर्व प्रकटीकरणसाठी dspim.com/IEID वर मेट या. डीएसपी म्युचुअल गुंतवणूळ प्रशिक्षन आणि जागरुतता उपक्रम. म्यु**चुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखीमेच्या अयीन आहे, रकीमसंबयी सर्व कागदण्डे**

जाहीर सूचना

PUBLIC NOTICE

Owner) in the building of the society, debt intested on 2012/052 survived by 11 Ministested on 2012/052 survived by 12 Ministested on 2012/052 survived by 12 Ministested on 12 Ministested on 12 Ministested on 12 Ministested on 2012/052 survived by 12 Ministers of 2012/052 surv

copies of such documents and other proofs in support of hisher/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of society in such mannar as in provided interest the two. member in the capitaliproperty of society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims o objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capitalipropery of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of th society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection b the claimants/objectors, in the office of th the claimants/objectors, in the ombe of the society/with the Secretary of the society etween 5 P.M. to 7 P.M. from the date of ublication of the notice till the date of xpiry of its period.

Shivalik Towers Co-op. Housing Society Ltd., nbai, 30th March, 2023 Hon. Secretary

सक्तकां हो के कारते को की शहर कार्यात्व प्रांता हा ४ वृत्त २०१४ गोता (४ वृत्त २०१४ गोता वृत्त १०१४ गोता वृत्

For and on behalf o

कंपनी याचिका क्र. २७०/६६/एनसीएलटी/एमयुएम/२०२२

आण अनुराग कमर्शिअल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भांडवलात कपा करण्याची योजना आणि त्यांचे भागधारक व धनको यांच्या बाबतीत

सही / -(केतन ए. छोटानी) चकील सी /ओ एमएलएस वाणी ॲंग्ड असोशिएट्स ४१०, युसुफ इमारत, ४था मजला, वीर निरमन रोड. झारा समोर, प्लोरा फाउंटन, फोर्ट, मुंबई-४०००१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समोर

मंबर्ड येथील खंडपीठ, न्यायालय खोली क्र. IV

तमा पेष्णांत याची की, ह. १,०५,८०,०००) - एक्सेची सिस्पृरिटीव ग्रिमियम अकाउंट-हकिटी, १९,६९,४००/ - एक्सेची सिस्पृरिटीव ग्रिमिया अकाउंट-पेष्टरमा केसमें सिरीव १, १ १९,८००/ - एक्सेची सिस्पृरिटीव ग्रिमिया अकाउंट-पेष्टरमा केसमें सिरीव १, १ १९,९००/ - एक्सेची मोडवल सिमोचन प्रचीव सामेच १, १,६९,४०,००/ - (यहणे दी नक्से १८ तथा प्रचार करां, एक्सेची नक्से वादी प्रचीव सामेच १८

इंडियन बैंक 🔼 🛕 इलाहाबाद



वरणः। विवोधनः न्यायनिर्णितं धनको आणि सर्वसामान्य जनतेला चादुरो इतारा देण्यात येतो की मिककतीली ज्यबहार करू नये आणि मिककतीली केलेला कोजवाही ज्यबहार ही ग्रेटर बाँग्ये को अपोर्टरिक केले कि ज्या सक्रम १३.०३.२०२३ रोजीग्रमाणे क.१८,४३,३६२/ – च त्यावरीर ज्यात चा रकसेसाठी भाराअधीन राहील.

फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०२, ए विंग, राधारमण, कांदेरपाडा, दहिसर (प), मुंबई ४०० ०६८

Indian Bank ALLAHABAD

झोनल ऑफिस: वसुली विभाग, २ रा मजला, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ०२३, महाराष्ट्र द्र: (०२२) २२१८ ७४०१, २२१८७१०४. फॅक्स: (०२२) २२१८ ८५५०

वेबसाईट: https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे तत्वाने'' 'जे आहे जसे आहे तत्वाने '' सफैसी अंकर, २००२ अंतर्गत मेगा ई-लिलाव

''जोडपत्र IV-ए'' [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

ा विश्वन १४ - १९ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८ (१८) १८

अ. क्र.	मिळकतीचे वर्णन कञ्जाची स्थिती मिळकत आयडी क्र.	कर्जदाराचे नाव/ हमीदार/ गहाणदाराचे नाव	तारण कर्ज रक्कम	राखीव किंमत इसारा खकम दिनांक बोली वाढ रक्कम	शाखा
*	श्री. खान अज्दुत बाहीद बांच्या नावे फ्लंट क्र. ४०४, ४ था मजता, हाबी जुम्म अगार्टीट, पृत्तिसिपत हाऊस क्र. १, आनंद सियेमा बजब, डॉ. अशिक हिम्मेद्दा त्यागव २ सामेग, भिवडी बिलहा ठाणेचे सानुत्व ग्रहा- कडबाची स्थिती: सांकृतिक मिळकत आचडी क्र. IDIB000B050	मे. जनता टेक्स्टाईल (कर्जदार) श्री. अब्दुल चाहिद अब्दुल माजिद खान (कर्जदार आणि गहाणदार) श्री. मोहम्मद तब्यब अब्दुल हमेद खान (हमीदार)	ह. ३१.८७,५९८/- (रुपवे एकतीस लाख सत्याऐंसी हजार पाचशे अद्रुख्याण्यव मात्र) (२९.०३.२०२३ रोजीस)	E. ??, %0,000/- E. ?0,000/- E. ?0,000/-	मिवंडी शाख
٠.	लेलावाची तारिख आणि वेळ: ०४.०५.२०२३, स. ११.००		निरिक्षण तारिख आणि वेळ: ०२.	०५.२०२३ ते ३०.०५.२०२३ स. १	०.०० ते दु. ४.०
2	की. समीम अजन्य मानून रिव्ह शेष्ठ (स्पीयद्र/कर्नद्रार की. मोजन्य अस्ता अक्टर रेख वर्षों करील। गोज्या मातनीय रिव्ह सक्तर रेख वर्षों करील। गोज्या मातनीय रिव्ह सक्तर के स्त्री कर १० हिस्सा क. १९६६, तर्रा इक. १ अभी १, तोचे सार्वाक, असीन दरिट करता, हर्मी ब्लाइ करता, हर्मी कर्मा करा करता, हर्मी कर्मा करा करता, हर्मी कर्मा करा करता, हर्मी इस स्त्री इस स्त्री करा करता, हर्मी इस स्त्री करा करता, हर्मी इस स्त्री स्त्री करा करता, हर्मी इस स्त्री स्त्री हर्मी इस स्त्री इस हर्मी इस स्त्री इस हर्मी इस स्त्री इस हर्मी इ	मे. कुलसुम टेक्स्टाईल प्रोग्रा. मोहम्मद अस्लम नसीम अहमद रोख (कर्जदार) श्री. नसीम अहमद रासिद खान (हमीदार/महाणदार)	रु. ८२.७६.५९२/- (रुपये ब्याऐशी ताख श्रद्धात्तर हजार पाचरो ज्याण्याय मात्र) (२९.०३.२०२३ रोजीस)	5. \$?,&८,०००/- 5. \$,?8,000/- 5. \$0,000/-	भिवंडी शास
ई-ि	लेलावाची तारिख आणि वेळ: ०४.०५.२०२३, स. ११.००		निरिक्षण तारिख आणि वेळ: ०२.०५.२०२३ ते ३०.०५.२०२३ स. १०.०० ते दु. ४.०		
Þ	श्री. कुमार मनोहर भोर्र बांच्या नाये पस्तिट क्र. १०१, १ ला मजसा, हि क्र. ५३०, एकास्मता अगारीमेंट, गोकुळ नगर, केसर अळी, कंबाहणाडा, मिखेजी, जि. वाणं ५२१३०२, मोजमापित बिल्ट अप केष्ठ १५० ची. इ. कळताची स्थिती: सांकेतिक मिळकत आयडी क्र. IDIBOOB050	श्री. कुमार मनोहर मोईर (कर्जदार आणि गहाणदार) श्री. सुभाष चंद्र वर्मा (हमीदार/गहाणदार)	ह. २,२६,०८०/- (रुपवे दोन लाख सन्वीस हजार ऍशी मात्र) (२९.०३.२०२३ रोजीस)	চ. १০,४१,০০০/- চ. १,০५,০০০/- চ. १০,০০০/-	भिवंडी शास
ई-ि	लेलावाची तारिख आणि वेळ: ०४.०५.२०२३, स. ११.००		निरिक्षण तारिख आणि वेळ: ०२.	०५.२०२३ ते ३०.०५.२०२३ स. १	०.०० ते दु. ४.०
8	हैसीयत अजी सफस्त्राह खान गांच्या नावे पत्तेंट क्र. ३०९, ३ रा मत्रला, वी विग, अझम कॉन्टनेस झमत, जु गीरीपाडा, रोशन बाग, माम्को दखार हिंदिन, मिखाई ४५३०२, मोजपापित सिल्ट अप क्षेत्र ८२.७१ चो.मी.टां म्हणजेच ८९० चौ.फू. कडनावी स्थिती: सांकेतिक सिक्कान आयाडी के. IDIB0008050	मे. सोहेल टेक्स्टाईल प्रोप्रा. श्री. हैसियत अली सफ्कञ्कार खान (कर्जदार आणि गहाणदार) श्री. अनवर अली सरतुङ्कार खान (हमीदार)	ह. ४०,०६,८४०/- (रुपये चाळीस लाख सहा हजार आठशे चाळीस मात्र) (२९.०३.२०२३ रोजीस)	চ. २८,३६,०००/- চ. २,८४,०००/- চ. १०,०००/-	भिवंडी शास

पूर्वत न्यास्त्र आण आण बढा उड.उन.१२२३, स. ११.००

पूर्वत न्यास्त्र आणि अधि बढा उर.उन.१२२३ से ३०.उन.१२२३ से १०.उन से दू.४००

पूर्वत न्यास्त्र आणि अधि बढा उर.उन.१२२३ से १०.उन.१२२३ से १०.उन.१२३३ से १२.उन.१२३३ से १२.उन.१२३३ से १२.उन.१२३३ से १२.उन.१२३ से १२.उन.१२३ से १२.उन.१२३३ से १२.उन.१२३३ से १२.उन.१२३ से १२.उन.१२३ से १२.उन.१

दिनांक : ३०.०३.२०२३ ठिकाण : मुंबई

सही/-प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँव

न्याजारी, नियमसाधीकारीयों वाहाय है। अपितंत्र से स्थापने करना १९६४ आंतर्ता ही विद्यालयों के स्थापने अभितारी आपना है। अपितंत्र से स्थापने अभितारी आपना है। उसके से अमिरिक्ष से सित्त है। अमिरिक्ष से अमिरिक्ष से सित्त है। अमिरिक्ष से सित है। अमिरिक्ष से सित्त है। अमिरिक्ष से सित्त है। अमिरिक्ष से सित है। अमिरिक्स से सित है। अमिरिक्ष से सित है। अमिरिक्स से सित है।